

## निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाचा १२ ते १४ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या फुफ्फुस क्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास

**श्री. उमेश पाटील**

संचालक शारीरिक शिक्षण,  
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय,  
पिंपरी, पुणे - ४११००८.

**प्रा. डॉ. गोमचाळे एम. एस.**

संचालक शारीरिक शिक्षण,  
नारायणराव वाघमारे महाविद्यालय,  
आ. बाळापुर, जि. हिंगोली.

### गोषवारा

सामान्य शारीरिक वाढिसाठी आणि विकसाठी नियमित शारीरिक उपक्रम आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे मुले फिट होतात. शारीरिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे केवळ शारीरिक फिटनेस मिळवण्यासाठीच नव्हे तर नैसर्गीक आरोग्य, भावनिक स्थिरता, योग्य निर्णय घेण्याकरता सामजिक अनुकूलता आणि केशल्याचा विकस करणे ज्यामुळे मुलाला विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सक्षम होतो. व्यायामाचा फुफ्फुस क्षमतेवर होणारा परिणाम या विषयाचा महाविद्यालयीन मोठ्या वयोगटातील मुलांच्यावर संशोधन झाले आहेत. त्यासाठी १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या फुफ्फुस क्षमतेवर प्रशिक्षण कार्यक्रमाचापरिणामाचा क्षाप्रकरे होतो याचा अभ्यास करणे आवश्यक होते. पुणे परिसरातील १२ ते १४ वयोगटातील ६० शालेय विद्यार्थ्यांचे नियंत्रीत आणि प्रायोगिक दोन गट करण्यात आले. दोन्ही गटाची पुर्व चाचणी घेण्यात आली. प्रायोगिक गटाला तिन महिणे निवडक प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर नियंत्रीत आणि प्रायोगिक गटाची चाचणी घेण्यात आली. नियंत्रीत गटातील मुलांच्या फुफ्फुस क्षमतेपेक्षा प्रायोगिक गटातील मुलांच्याफुफ्फुस क्षमतेत लक्षणीय बदल दिसून आला.

### प्रस्तावना

विसाव्या शतकातील प्रगतीमुळे आधुनिकरण, ऑटोमेशनामुळे मनुष्य पुर्वीपेक्षा खूप आळशी बनला आहे. नवनविन यंत्र सामग्रीच्या संशोधनामुळे मानवाची कर्यक्षमता कमी होऊ लागली आहे करण शारीरिक व्यायाम आणि सामान्यात: आरोग्याविषयी जागरूकता नसणे (अगमा १९९८).

निरोगी व शारीरिक दृष्ट्या सुदृढ नागरिक हे राष्ट्राची सर्वोत्तम संपत्ती आहे आणि कमकुमत हे त्यांचे उत्तरदायीत्व आहे म्हणून आपले शारीरिक फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी आपल्या देशातील नागरिकांचा शारीरिक फिटनेस चांगला असावा किंवा राहावा यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. आरोग्य ही मानवाची स्वाभाविक स्थिती आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगापासून मुक्त राहणे असा अर्थ आपण सर्वजन करून घेतो. पंतू आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त राहणे नसून त्या बरोबर संपूर्ण शारीरिक व मानसिक सामाजिक सुस्थितित असणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेली व्याख्या अशी आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा आभाव नव्हे तर संपुर्ण शरीरिक मानसिक व सामाजीक सुस्थीती होय<sup>१</sup>.

नोकरी करणाऱ्या पालकंना वेळेच्या अभावी जीवन जगण्याची सवय लागत आहे. रहदारी, प्रवासाचे अंतर, विभक्त कुटूंबपद्धती, ऐकटेपणा, बौद्धीक स्पर्धा या सगळ्यामध्ये आजची मुले भरडली जात आहेत. वयाच्या १० वर्षा पर्यंत बालकवर किंतीही बंधने घातली तरी तो नैसर्गीकपणे हालचाल करत असतोच. परंतु त्यानंतर समाजाने त्याच्यावर इतक्या गोष्टी लादलेल्या असतात उदा. अभ्यास, स्पर्धा, सामजीक व्यवहार, की त्याच्या दबावाखाली तो पुढील सर्व आयुष्य निष्ठ्रीय जगत असतो<sup>ii</sup>.

शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असलेल्या व्यक्ती बराच कलावधी टिक्न राहण्यास सक्षाम असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असलेल्या व्यक्ती शारीरिक ताण सहण करण्यास आणि जलद पुर्णप्राप्तीसाठी सुसज्ज असतात. शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असलेल्या व्यक्तीमध्ये अधिक कर्यक्षम रक्ताभिसरण आणि श्वसन तंत्र असते आणि मजबूत न्हदय असते. तंदरुस्त व्यक्ती चांगली मानसिक सतर्कता दाखवतो करण ते चिंताग्रस्त नसतो<sup>iii</sup>. सामान्य शारीरिक वाढिसाठी आणि विकसाठी नियमित शारीरिक उपक्रम आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे मुले फिट होतात. शारीरिक शिक्षण कर्यक्रम म्हणजे केवळ शारीरिक फिटनेस मिळवण्यासाठीच नव्हे तर नैसर्गीक आरोग्य, भावनिक स्थिरता, योग्य निर्णय घेण्याकरता सामजिक अनुकूलता आणि कैशल्याचा विकस करणे ज्यामुळे मुलाला विविध उपक्रमामध्ये सहभाग घेण्यास सक्षम होतो<sup>iv</sup>.

दररोज केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालीचा किंवा व्यायामाचा पुरेपूर फयदा मिळतो हे शास्त्रज्ञ व डॉक्टरांना फर पुर्वीपासून माहिती आहे. या बदल सध्या आपल्याकडे ठोस पुरावे आहेत की दररोज शारीरिक हालाचाली, व्यायाम केल्याने आरोग्यपुर्ण जीवान जगाता येते<sup>v</sup>.

निरनिराळ्या खेळामध्ये तसेच निरनिराळ्या स्पर्धेसाठी मुलांची कर्यक्षमतेची चाचणी होत असते. वेगवेगळ्या निवड चाचणीत देखिल मुलंची तंदुरुस्ती आणि दम कशा प्रकरचा आहे हे पाहिले जाते परंतु मुलांची फुमफुस क्षमता ही इतर चाचण्याच्या प्रमाणे तितकीशीतपासली जात नाही. लांब पल्याच्या खेळाडूची वगळता इतर क्वेणत्याही खेळाडूची फुमफुस क्षमता चाचणी घेतली जात नही त्यामुळे १२ ते १४ वयोगटातील शालेय मुलांच्या फुमफुस क्षमतेवर व्यायामाचा कशा प्रकरे परीणाम होतो हे पहाण्याची गरज भासली.

## संशोधन पद्धती

सदर संशोधनासाठी ६० शालेय मुलांची यादृच्छीक पद्धतीने निवड केली त्या नंतर या मुलांची दोन गटात विभागणी केली ३० मुले नियंत्रीतगटात उरलेली ३० मुले प्रायोगिक आसे दोन गट करण्यात आले. त्यानंतर त्यांची फुमफुस क्षमतेची पुर्वचाचणी घेतली. प्रायोगिक गटातील मुलांना तिन महिण्याचे निवडक प्रशिक्षण कर्यक्रम देण्यात आला. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर पुन्हा नियंत्रीत आणि प्रायोगिक गटाची अंतिम चाचणी घेण्यात आली.

प्रस्तुत संशोधनात संशोधकने निवडक प्रशिक्षण कर्यक्रमाचा १२ ते १४ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या फुमफुस क्षमतेवर होणन्या परिणामांचा अभ्यास हा विषय घेवुन संशोधकणे सखोल अभ्यास केला आहे. हे संशोधन करत असताना प्रायोगिक पद्धतिचा वापर करण्यत आला आहे. यामध्ये प्रथम १२ ते १४ वयोगटातील ६० शालेय मुलांची यादृच्छीक पद्धतीने निवड केली. ३० मुले प्रायोगिक गटासाठी व ३० मुले नियंत्रित गटासाठी निवडली. सुरवातीला

या सर्व मुलांची फुफ्फुसाची प्रथम चाचणि स्पयरोमिटरच्या साहयाणे घेण्यात आली त्यानंतर प्रायोगिक मुलांना तिन महिणे प्रशिक्षण कर्यक्रम राबवण्यात आले व त्या नंतर परत या सर्व ६० मुलांची पुन्हा स्पायरो मिटरच्या साहयाणे चाचणि घेण्यात आली. यानंतर प्रायोगिक अणि नियंत्रित गटातिल मुलांची स्पयरोमिटरच्या साहयाणे घेण्यात आलेली सर्व माहीती एकत्र करूण मध्यमाण, मध्यांक टी परीक्षण या सुत्रांचा वापर करूण तक्ते व आलेखांच्या साहयाणे संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यात आले. या मधुन १२ ते १४ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या फुफ्फु सक्षमतेवर निवडक प्रशिक्षण कर्यक्रमाचा क्षाप्रकरे परिणाम होतो याचा निष्कर्ष कढण्याचा प्रयत्न केला आहे. सदर संशोधनात माहिती विश्लेषनासाठी एस. पी. एस. एस. च्या साहयाणे टी टेस्ट संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करूण विश्लेषण करण्यात आले आहे.

### माहितीचे संख्याशास्त्रीय वश्लेषण

#### १. प्रायोगीक गट तक्ता क्रमांक १ जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)

एफू व्ही. सी.		मध्यमाण	विद्यार्थी संख्या	प्रमाण विचलण	मानक त्रुटी मध्य
जोडी १	पूर्व चाचणी	२.७२	३०	०.५५	०.१०
	अंतिम चाचणी	३.१६	३०	०.५९	०.११

#### विश्लेषण :

तक्ता क्रमांक १ माधिल माहिती वरून प्रायोगिक गटचीजोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.) पूर्व चाचणीच्या मुलांची संख्या ३० आहे. मध्यमाण २.७२ एवढे आले आहे. प्रमाण विचलण ०.५५ असुन मानक त्रुटी मध्य ०.१० एवढा आहे. प्रायोगीक गटाला प्रशिक्षण दिल्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतर मध्यमाण ३.१६ एवढे आले आहे. प्रमाण विचलण ०.५९ असुन मानक त्रुटी मध्य ०.११ एवढा आहे.

#### तक्ता क्रमांक २

#### जोर जिवनविषयक प्रमाण(F.V.C.)टी चाचणी


जोडी १	मध्यमाण	प्रमाण विचलण	मानक त्रुटी मध्य	९५% अत्मविश्वास मध्यांतरचा फरक		टी	फरक	अर्थपुर्ण बदल			
				कमित– कमी							
				जास्तीत– जास्त							
पूर्व चाचणी एफू व्ही. सी.– अंतिम चाचणी	-०.४४	०.१०	०.०२	-०.४७	-०.४०	-२५.१८	२९	.०००			

### विश्लेषण :

तक्ता क्रमांक २ माधिल माहिती वरून प्रायोगिक गटची जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)पूर्व चाचणी व अंतिम चाचणीच्या अक्खेवारीच्या माहितीचे टी चाचणी एस. पी. एस. एस. द्वारा संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यात आल्या त्यानंतर मध्यमाण – ०.४४ एवढे आले आहे. प्रमाण विचलण ०.१० असुन मानक त्रुटी मध्य ०.०२ एवढा आहे. ९५% अत्मविश्वास मध्यांतरचा फरक हा कमित-कमी –०.४७ एवढा असूण जास्तीत-जस्त .४०३०३ एवढे आले आहे. याचे टी मुल्यांकन –२५.१८ एवढे असुन फरक २९ एवढा आहे. प्रायोगिक गटची जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)पूर्व चाचणी आणि प्रशिक्षणानंतर अंतिम चाचणीच्या घेतली त्यामध्ये पी = .००० आला आहे. म्हणजेच निवडक प्रशिक्षण कर्यक्रमाचा १२ ते १४ वयेगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या जोर जिवनविषयक प्रमाणामध्ये(F.V.C.)सरासरी(पी = < ०५) अर्थपुर्णता बदल दिसून आला .

### आलेख क्रमांक १

#### जोर जिवनविषयक प्रमाण



### २. नियंत्रित गट तक्ता क्रमांक ३ जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)

एफ व्ही. सी.	मध्यमान	विद्यार्थी संख्या	प्रमाण विचलण	मानक त्रुटी मध्य
जोडी १	पूर्व चाचणी	२.३१	३०	०.४८
	अंतिम चाचणी	२.३४	३०	०.५३

### विश्लेषण :

तक्ता क्रमांक ३ माधिल माहिती वरून नियंत्रीत गटचीजोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)पूर्व चाचणीच्या मुलांची संख्या ३० आहे. मध्यमाण २.३१ एवढे आले आहे. प्रमाण विचलण ०.४८ असुन मानक त्रुटी मध्य ०.०९

एवढा आहे. नियंत्रीत गटाची पुर्व चाचणी घेतल्यानंतर तिन महिण्याने अंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतर मध्यमाण २.३१ एवढे आले आहे. प्रमाण विचलण ०.५३ असुन मानक त्रुटी मध्य ०.१० एवढा आहे.

#### तक्ता क्रमांक ४

#### जोर जिवनविषयक प्रमाण(F.V.C.)टी चाचणी


जोडी १	मध्यमान	प्रमाण विचलण	मानक त्रुटी मध्य	९५% अत्मविश्वास मध्यांतरचा फ्रक		टी	फ्रक	लक्षणीय बदल
				कमित- कमी	जास्तीत- जास्त			
पूर्व चाचणी एफ. व्ही. सी.- अंतिम चाचणी	-०.०३	०.१४	०.०३	-०.०८	०.०२	-१.११	२९	.२७७

#### विश्लेषण :

तक्ता क्रमांक ४ माधिल माहिती वरून नियंत्रीत गटची जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.) पूर्व चाचणी व अंतिम चाचणीच्या अकडेवारीच्या माहितीचे टी चाचणी एस. पी. एस. द्वारा संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यात आल्या त्यानंतर मध्यमाण  $-0.03$  एवढे आले आहे. प्रमाण विचलण  $0.14$  असुन मानक त्रुटी मध्य  $0.03$  एवढा आहे.  $95\%$  अत्मविश्वास मध्यांतरचा फ्रक हा कमित- कमी  $-0.08$  एवढा असून जास्तीत- जास्त  $0.02$  एवढे आले आहे. याचे टी मुल्यांकन  $-1.11$  एवढे असुन फ्रक  $29$  एवढा आहे. नियंत्रीतगटची जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.) पूर्व चाचणी आणि अंतिम चाचणीघेतली त्यामध्ये पी = .२७७ आला आहे. म्हणजेच नियंत्रीत गटातील  $12$  ते  $14$  वयेगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या जोर जिवनविषयक प्रमाणामध्ये (F.V.C.) सरासरी (पी =  $> 05$ ) जास्त असल्याने अर्थपुर्णता बदल दिसून आला नाही

## आलेख क्रमांक २

### जोर जिवनविषयक प्रमाण



#### निष्कर्ष

सदर संशोधनामध्ये १२ ते १४ वयोगटातिल ६० शालेय मुलांचीजोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)स्पायरोमिटरच्या साहयाने पुर्व चाचणी केल्या नंतर प्रायोगिक गटचेमध्यमाण २.७२ एवढे आले आहे. तर नियंत्रीत गटचे मध्यमाण २.३१ एवढे आले आहे.प्रायोगीक गटाला प्रशिक्षण दिल्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतर मध्यमाण ३.१६ एवढे आले आहे. तर नियंत्रीत गटाची अंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतर मध्यमाण २.३१ एवढे आले आहे. यावरून अपणास कळते कीप्रायोगिक गटाला तिन महिण्याचे निवडक प्रशिक्षण कर्यक्रम देण्यात आला त्यामुळे जोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)चाचणीच्या मध्यमाणामध्ये फरकआढळून आला.

प्रायोगिक गटचीजोर जिवनविषयक प्रमाण (F.V.C.)पुर्व चाचणीचाप्रमाण विचलण ०.५५ असुन मानक त्रुटी मध्य ०.१० एवढा आहे. तर नियंत्रीत गटचा प्रमाण विचलण ०.४८ असुन मानक त्रुटी मध्य ०.०९ एवढा आहे.प्रायोगीक गटाला प्रशिक्षण दिल्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतरप्रमाण विचलण ०.५९ असुन मानक त्रुटी मध्य ०.११ एवढा वाढला आहे.म्हणजेच निवडकप्रशिक्षण कर्यक्रमाचा १२ ते १४ वयेगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या जोर जिवनविषयक प्रमाणामध्ये(F.V.C.)सरासरी (पी = < ०५) लक्षणीय बदल दिसून आला .नियंत्रीत गटाचीअंतिम चाचणी घेण्यात आली त्यानंतर प्रमाण विचलण ०.५३ असुन मानक त्रुटी मध्य ०.१०एवढा आहे.याचा पी = .२७७ इतका आला असल्याने या दोन चाचण्या दरम्यान कोणताही लक्षणीय बदल दिसून येत नाही.यावरून असा निष्कर्ष निघतो निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शालेय मुलांच्या फुफ्फुस क्षमतेवर लक्षणीय परिणाम दिसून आला .

## संदर्भ

<sup>i</sup> स्वाति गाडगीळ (१९९३) शालेय आरोग्य शिक्षण, पुणे सुविचार प्रकाशन मंडळ, पान नं. १.

<sup>ii</sup> D.S. Ward, R.P. Saunders and R.R. Pate (2007). ‘Physical Activity Interventions in Children and Adolescents IL Champaian : Human Kinetics P. 11.

<sup>iii</sup> Uppal A.K. (1992). ‘Physical Fitness’ Friends publication (India) Delhi, P. 9.

<sup>iv</sup> Ajmer Sing, S.R. Gangopadhyay, (1991). Treds and Physical Education in India. New Delhi: Friends Publication (India) p. 14.

<sup>v</sup> D.K. Miller (2002) “measurment by the Physical Educator” (4<sup>th</sup> ed.) Mc Graw Hill. P. 101.

6 William H. (1980). Physical Edu. And Sports in Changing Society Delhi: Surjeet Publicaation P. 12-13

7 जर्दे, श्री. आ. (१९९५). शारीरिकशिक्षण तत्त्वे व स्वरूप. कोल्हापुर : चैद्रमा प्रकाशन, पा. क्र. ४७.

8 D.Neiman (1995) Fitness and Sports Medicine ; A Health Releted Approach (3<sup>rd</sup> ed.) mayfield publishing Company. USA P.28,29.

9 Bruce, M. Koeppen., Bruce, A. Stanton (2014). Berne and Levy Physiology (6<sup>th</sup> edition). Elsevier, a division of Reed Elsevier Indian Private Limited. P. 417.

10 Geetha, N. (2010). Textbook of Medical Physiology (2<sup>nd</sup> edition). Paras Medical Publisher, p. 208.